

भविष्य निर्वाह निधीच्या वर्गणीदारांनी अंतिम
प्रदानाकरिता विहित नमुन्यातील अर्ज नियत
सेवानिवृत्तीच्या दिनांकाच्या एक वर्ष आधी
महालेखापाल कार्यालयास सादर करणेबाबत

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: भनिनि-१११३/२१४/(प्र.क्र.७५/१३)/१३-अ,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : २९/०६/२०१३

संदर्भ —

- १) शासन परिपत्रक क्रमांक: भनिनि-१०९९/प्र.क्र.८६/९९/१३-अ, दिनांक २९/१०/१९९९
- २) मा. उप महालेखापाल(Funds),(लेखा व अनुज्ञेयता)- २, महाराष्ट्र, नागपूर यांचे पत्र क्र. FM/GOM/I-No.३०, दि.२०/०५/२०१३

प्रस्तावना —

भविष्य निर्वाह निधीच्या वर्गणीदारांना त्यांच्या नियत सेवानिवृत्तीच्या दिनांकास निधीची रक्कम मिळावी या दृष्टीने अंतिम प्रदानाचे प्राधिकारपत्र निर्गमित करण्याचा महा लेखापाल कार्यालयाचा प्रयत्न असतो. त्याकरिता महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमातील नियम २८(४) नुसार, वर्गणीदाराने अंतिम प्रदानाकरिता विहित नमुन्यातील अर्ज आहरण व संवितरण अधिका-यामार्फत नियत सेवानिवृत्तीच्या दिनांकाच्या एक वर्ष आधी महालेखापाल कार्यालयास पाठविणे आवश्यक असते. तथापि असे अर्ज, आहरण व संवितरण अधिका-यामार्फत महालेखापाल कार्यालयास त्यापेक्षा उशिरा प्राप्त होत असल्याने वर्गणीदारांच्या नियत सेवानिवृत्तीच्या दिनांकापूर्वी अंतिम प्रदानाचे प्राधिकारपत्र निर्गमित करणे महालेखापाल कार्यालयास शक्य होत नाही. ही बाब उपमहालेखापाल, नागपूर यांनी संदर्भांकित दिनांक २०/५/२०१३ च्या पत्रान्वये शासनाच्या निदर्शनास आणली आहे. त्यामुळे संबंधित

वर्गणीदारास सेवानिवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधीतील रक्कम मिळण्यास विलंब होतो व त्यावर व्याज प्रदान करणे शासनास भाग पडते.

परिपत्रक —

महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ मधील नियम २८ च्या तरतुदीनुसार वर्गणीदारास त्याच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा असलेली रक्कम, त्याच्या नियत सेवानिवृत्तीच्या दिनांकाच्या दुस-या दिवशी देय होते.

उपरोल्लेखित नियमावलीतील नियम २८ (४) अनुसार, वर्गणीदाराने नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त होण्याच्या दिनांकाच्या एक वर्ष आधी त्याच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा असलेली रक्कम अंतिमतः मिळण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज कार्यालय प्रमुखामार्फत/विभागप्रमुखामार्फत संबंधित लेखा अधिका-याकडे (महालेखापाल कार्यालयास) सादर करणे आवश्यक आहे. असा अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित लेखा अधिका-याने वर्गणीदाराच्या खात्यावर जमा असलेली रक्कम प्रदान करण्याबाबतचे प्राधिकारपत्र, त्या वर्गणीदाराच्या नियत सेवावधीच्या दिनांकाच्या किमान एक महिना अगोदर काढणे आवश्यक आहे.

अंतिम प्रदानाचे अर्ज वर्गणीदार व संबंधित कार्यालय प्रमुखांकडून नियत सेवावधी दिनांकाच्या एक वर्ष आधी लेखा अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होण्यासंदर्भात, प्रस्तावनेमध्ये नमूद केलेली अनियमितता व त्यामुळे होणारा विलंब टाळण्यासाठी पुन्हा सूचना देण्यात येत आहे की, नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांच्या प्रकरणी महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ मधील नियम २८(४) चे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

सदर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी सर्व कार्यालय प्रमुख व आहरण व संवितरण अधिका-यांची राहिल. त्यांनी संदर्भांकित क्रमांक १) येथील शासन परिपत्रक दिनांक २९/१०/१९९९ मधील परिच्छेद २ येथील मार्गदर्शक सूचनांच्या आधारे अंतिम प्रदानातील विलंब दूर करण्याची दक्षता घ्यावी. वरीलप्रमाणे कार्यवाही न झाल्याने सेवानिवृत्त वर्गणीदारास भविष्य निर्वाह निधीतील रक्कम मिळण्यास विलंब झाल्यास व परिणामी शासनास त्यावर व्याज प्रदान करणे भाग

पडल्यास त्याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधितांवर निश्चित करुन विलंबामुळे प्रदान कराव्या लागणा-
या व्याजाची वसूली संबंधितांकडून करण्यात यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०६२७१५२२१२६७०७ असा आहे. हा आदेश
डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(पां. जो. जाधव)

उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग

प्रत,

१. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३. उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
४. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर (१० जादा प्रतींसह)
६. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर (१० जादा प्रतींसह)
७. *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,
८. *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
९. *सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई
१०. *प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई
११. *प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई
१२. *प्रबंधक, लोकायुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई

१३. *प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई
१४. भारतीय लेखा परीक्षा आणि लेखा विभाग, महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१
महाराष्ट्र यांचे कार्यालय, भविष्य निर्वाह निधी शाखा, जुनी सी.जी.ओ. बिल्डींग, न्यू
मरीन लाईन्स, १०१ महर्षि कर्वे रोड, मुंबई ४०००२० (२५ जादा प्रतींसह)
१५. मुख्य लेखा परीक्षक, निवासी लेखे, कोकण भवन, नवी मुंबई
१६. संचालक, लेखा व कोषागरे, मुंबई
१७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१८. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१९. सर्व विभागीय आयुक्त
२०. सर्व जिल्हाधिकारी
२१. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
२२. कोषा-प्र-५ कार्यासन, वित्त विभाग/ ग्राम विकास विभाग/ नगर विकास विभाग
२३. सर्व मंत्रालयीन विभाग
२४. मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख/ प्रादेशिक विभाग प्रमुख/
कार्यालय प्रमुख
२५. मंत्रालय मध्यवर्ती ग्रंथालय, मंत्रालय, मुंबई (२ प्रती)
२६. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने
२७. निवड नस्ती

*पत्राने